



26<sup>th</sup> October, 2020

The Manager  
BSE Limited  
Corporate Relationship Department  
P. J. Towers, Dalal Street,  
Mumbai – 400 001.

The Manager  
The National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza,  
Bandra - Kurla Complex, Bandra (E),  
Mumbai – 400 051.

BSE Scrip Code No. 524280

NSE Symbol : KOPRAN

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication**

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') as amended, we inform you that the Company has published the notice of Board Meeting scheduled to be held on Wednesday, 28<sup>th</sup> October, 2020 in 'Business Standard' (English Newspaper) and 'Tarun Bharat' (Marathi Newspaper) dated 24<sup>th</sup> October, 2020 as per Regulation 47 of the Listing Regulations.

Please find enclosed copies of the advertisement as published in the above mentioned newspapers.

Kindly take the same on your record.

Regards

For Kopran Limited

Sunil Sodhani  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No. FCS 3897

Encl.: A/a



**TATA POWER**  
The Tata Power Company Limited  
(Corporate Contracts Department)  
Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station,  
Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India  
(Board Line: 022-67173817) CIN: L2820MH1919PLC00587

**NOTICE INVITING TENDER (NIT)**

**A) The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following package:**

**Civil works for Tower foundations for Replacement of Transmission Line Towers at Vashi and Waghighali Creek. Following are 04 separate tender packages,**

i) Tower foundations in Vashi Creek (Tender Ref: Cc21-VM040)  
ii) Tower foundations at Vashi Creek (Tender Ref: Cc21-VM041)  
iii) Tower foundations at Waghighali Creek (Tender Ref: Cc21-VM042)  
iv) Tower foundations in non-creek area (Tender Ref: Cc21-VM043)

**B) The Tata Power Company Ltd issues corrigendum to the following tender,**

NIT dated 5<sup>th</sup> March 2020 for tender Ref No CC20-VM076 (Outline Agreement for supply and Services of communication Equipment and accessories for upgradation of automation network at various Receiving Stations in Mumbai)

For detailed NIT and corrigendum, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested Vendors to submit Tender Fee and Authorization Letter before 15:00 hrs. Monday, 2<sup>nd</sup> November 2020.

Future corrigendum or addendums, if any, shall be published on tender section of above mentioned website only.

**Kopran Limited**

Regd. Office: Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018.  
CIN : L24230MH1958PLC011078  
Website: www.kopran.com, Email ID: investors@kopran.com, Tel. No.: 022-43661111; Fax No.: 022-24950363

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Reg. 29 read with Reg. 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Kopran Limited has been convened at the Registered Office of the Company at Mumbai on 28.10.2020 inter-*alia* to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the second quarter and half year ended 30.09.2020 and consider declaration of Interim Dividend to the shareholders. The record date for Interim Dividend shall be 7.11.2020.

Pursuant to the Finance Act 2020, the Company is required to deduct TDS from dividend paid to shareholders at the prescribed rates. Resident shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of TDS, is requested to submit yearly declaration Form No.15G/15H on or before 4.11.2020 on the web link <https://www.bigshareonline.com/dividendTDS.aspx>

After declaration of the Financial Results, the same shall be displayed on the Company's Website at [www.kopran.com](http://www.kopran.com) and also on the website of Stock Exchanges i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For Kopran Limited  
Sunil Sodhani  
Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai  
Date : 23<sup>rd</sup> October, 2020

**ZEEMEDIA**

**ZEE MEDIA CORPORATION LIMITED**  
Regd. Office: Marathon Futurex, 14<sup>th</sup> Floor, A Wing, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400013  
Corp. Office: FC - 19, Sector 16 A, Noida - 201301, U.P  
E-mail: compliance@zeemedia.essellgroup.com, CIN: L92100MH1999PLC121506, Website: www.zeenewsindia.com, Tel: 0120-2511064-73, Fax: 0120-2515240

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 30<sup>th</sup> day of October 2020, *inter-alia*, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the 1<sup>st</sup> quarter and three months period ended June 30, 2020, of the Financial year 2020-21.

The information contained in this notice is also available on the Company's website at [www.zeenewsindia.com](http://www.zeenewsindia.com) and the website of Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).

For Zee Media Corporation Limited  
Ranjit Srivastava  
Company Secretary & Compliance Officer

Place: Noida  
Date: October 23, 2020  
Membership No. A18577

**Note:** The information contained in this Notice is also available on the website of the Company at [www.zeenewsindia.com](http://www.zeenewsindia.com) and can be accessed on the website of the Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED**  
CIN L65921MH1994PLC173469  
Regd. Office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, Maharashtra, India  
Tel: 91 22 43548100; Fax: 91 22 40888160  
Email: compliance.officer@capriglobal.in; Website: www.capriglobal.in

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 6, 2020, *inter-alia*, to consider and approve the following-

i. Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020; and  
ii. Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

The said notice may be accessed on the websites of the stock exchanges, National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website at [www.capriglobal.in](http://www.capriglobal.in).

For Capri Global Capital Limited  
Sd/-  
Abhishek Kanoji  
Vice President and Group Company Secretary

Place: Mumbai  
Date: October 23, 2020

**SOLARA**  
Active Pharma Sciences

**SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED**  
CIN: L24230MH2017LPC291636  
Registered Office: 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai, 400 703  
Tel: +91 22 27892924; Fax: +91 22 27892942  
Corporate Office: 'Batra Centre', No. 28, Sardar Patel Road, Guindy, Chennai 600 032  
Tel: +91 44 43446700, 22207500; Fax: +91 44 22350278  
Email: investors@solara.co.in; Website: www.solara.co.in

**NOTICE**

NOTICE is hereby given in pursuance of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, October 30, 2020, to consider and approve, *inter-alia*, the unaudited financial results (standalone and consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

The said intimation is also available on the Company's website at <http://www.solara.co.in> and on the website of Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) where the shares of the Company are listed.

For Solara Active Pharma Sciences Limited  
Sd/-  
S. Murali Krishna  
Company Secretary

Date : October 23, 2020  
Place : Chennai

**TATA INTERNATIONAL LIMITED**  
(Corporate Identity Number - U51900MH1962PLC012528)  
Registered Office & Corporate Office: Lodha Excelus, 24th floor, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Sewri Chembur Road, Mumbai - 400 037, India. Tel.: 91 22 6665 2200; Fax: 91 22 6665 2390  
E-mail: [til.post@tatainternational.com](mailto:til.post@tatainternational.com); Website: [www.tatainternational.com](http://www.tatainternational.com)

**ADDENDUM TO THE EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020**

NOTICE is hereby given that Serial No. 10 of the Extract of the Unaudited Financial Results for the half year ended 30th September, 2020 published yesterday, shall be read as under:

Sr. No.	Particulars	Standalone		
		Half year ended		Accounting year ended
		30th September, 2020	30th September, 2019	31st March, 2020
10	Net worth	133,520.68	198,059.15	1,37,002.71

Kindly take note of the same.

FOR TATA INTERNATIONAL LIMITED  
MANAGING DIRECTOR  
DIN: 00024713

Place : Mumbai  
Date : October 23, 2020

**ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED**  
Extraordinary Together  
Regd. Office: 18<sup>th</sup> Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013  
Tel: -91-22-71061234 Fax: -91-22-23002107  
CIN: L92132MH1982PLC028767  
Website: www.zeentertainment.com

**NOTICE**

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, November 2, 2020, *inter-alia*, to consider and approve the unaudited financial results of the Company both on standalone and consolidated basis for the quarter and half year ended September 30, 2020.

For Zee Entertainment Enterprises Limited  
Ashish Agarwal  
Company Secretary  
FCS6669

Note : This information is also available on the Company's website at <https://www.zeentertainment.com> and may also be accessed on the Stock Exchanges websites at <https://www.bseindia.com> and <https://www.nseindia.com>

Place: Mumbai  
Dated: October 23, 2020

**Tech Mahindra**  
TECH MAHINDRA LIMITED  
Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.  
Corporate Office: Plot No. 1, Phase III, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjewadi, Pune - 411 057.  
• Tel: +91 20 4225 0000 • Fax: +91 20 4225 0016  
• Website: www.techmahindra.com • Email: investor.relations@techmahindra.com  
CIN: L64200MH1986PLC041370

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable rules thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, 2<sup>nd</sup> November, 2020 has been fixed as the Record Date for ascertaining the entitlement of members for payment of Special Dividend of Rs. 15/- per equity share of Rs. 5/- each (i.e. 300%) of the face value, declared by the Board of Directors on 23<sup>rd</sup> October, 2020.

The Special Dividend will be paid to the members whose names appear in the Register of Members as on the Record Date, viz. 2<sup>nd</sup> November, 2020.

Pursuant to Finance Act 2020, the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates.

Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source is requested to submit the following documents by Monday, 2<sup>nd</sup> November, 2020 at <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html>

Resident individual shareholder with PAN	Yearly declaration in Form No. 15G/15H
Non-resident shareholders	i) No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration. ii) Tax Residency Certificate iii) Form 10F iv) Any other document which may be required to avail the tax treaty benefits.

This notice is also available on the website of the Company viz. [www.techmahindra.com](http://www.techmahindra.com) and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

For TECH MAHINDRA LIMITED  
Sd/-  
Anil Khatri  
Company Secretary

Date : 23<sup>rd</sup> October, 2020  
Place : Mumbai

**GENUS POWER INFRASTRUCTURES LIMITED**  
Genus energizing lives  
Regd. Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh  
Corporate Office: SPL-3, RIICO Industrial Area, Sitapura, Tonk Road, Jaipur-302022, Rajasthan  
Ph.:0141-7102400/500, Fax: 0141-2770319, E-mail: [cs@genus.in](mailto:cs@genus.in), Website: [www.genuspowers.com](http://www.genuspowers.com), CIN: L51909UP1992PLC051997

(Rs. in Lacs)

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020**

S. No.	Particulars	Standalone						Consolidated		
		Quarter Ended	Half-Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half-Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half-Year Ended	
		Sep 30, 2020	30, 2020	Sep 30, 2019	Sep 30, 2020	Sep 30, 2020	Sep 30, 2019	Sep 30, 2019		
1	Total income from operations	17194.29	26469.41	27929.10	16623.76	27348.97	27843.67			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2962.94	2447.34	3324.90	2392.41	3326.90	3890.51			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2962.94	2447.34	3324.90	2392.41	3326.90	3890.51			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	676.69	341.46	2425.09	89.49	1171.70	2950.19			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	672.78	364.59	2431.04	85.58	1194.83	2956.14			
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each)	2573.59	2573.59	2573.59	2573.59	2573.59	2573.59			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-			
8	Earnings Per Share (Face value of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) - (not annualised) (Amount in Rs.)									
	Basic :	0.26	0.13	0.95	0.04	0.51	1.28			
	Diluted:	0.26	0.13	0.95	0.04	0.51	1.28			

**Notes:**

1 The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the financial results are available on Company's website at [www.genuspowers.com](http://www.genuspowers.com) and the Stock Exchanges website ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)).

2 The Board has reviewed the total order book position of worth Rs. 1067.71 crores (net of tax).

For Genus Power Infrastructures Limited  
Sd/-  
Rajendra Kumar Agarwal  
Managing Director & CEO  
DIN: 00011127

Place: Jaipur  
Date : October 23, 2020

**SPL SUPREME PETROCHEM LTD**  
CIN : L23200MH1989PLC054633  
Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 | Tel. No. : 022-67091900/66935927  
Fax No. : 022-40055681 | E-mail : [investorhelpline@spl.co.in](mailto:investorhelpline@spl.co.in) | Website : <http://www.supremepetrochem.com>

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 2ND QUARTER/HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020**  
(Rs. in Lakhs except per equity share data)

Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Previous Year Ended
	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Total Income from Operations (Net)	69405.71	29226.76	66887.59	98632.47	143958.36	272424.53	
2 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	11210.53	(1,263.76)	2221.34	9946.77	8464.68	11789.79	
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11210.53	(1,263.76)	2221.34	9946.77	8464.68	11789.79	
4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8615.32	(1,188.46)	3606.60	7426.86	7706.74	10265.28	
5 Total comprehensive income for the period {comprising profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)}	8615.32	(1,188.46)	3606.60	7426.86	7706.74	10208.85	
6 Equity Share Capital	9402.07	9,411.27	9650.20	9402.07	9650.20	9643.61	
7 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	-	57684.10	
8 Earnings Per Equity Share of Rs.10/- each							
Basic	9.16	(1.24)	3.74	7.90	7.99	10.64	
Diluted	9.16	(1.24)	3.74	7.90	7.99	10.64	

**Note**

1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of the Company for the Second Quarter/Half Year Ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said unaudited results are available on the website of Stock Exchanges ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on Company's website : [www.supremepetrochem.com](http://www.supremepetrochem.com)

2 The Buy Back Scheme of the Company which commenced on 19.03.2020 ended on 18.09.2020 under which the Company bought back total 24,81,287 equity shares. A total sum of Rs.48.85 crores has been spent on the shares bought back (including Rs.9.26 crores towards transaction expenses and Buy Back Distribution Tax etc). Consequently the total number of shares of the paid up capital of the Company (Rs.10/- nominal value per share) reduced from 9,65,01,958 shares to 9,40,20,671 shares as at the end of 18.09.2020.

For Supreme Petrochem Ltd  
Sd/-  
M P Taparia  
Chairperson

Place: Mumbai  
Date: 23.10.2020

**Rane RANE ENGINE VALVE LIMITED**  
Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086.  
Visit us at: [www.ranegroup.com](http://www.ranegroup.com) CIN: L74999TN1972PLC006127

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2020**  
(Rs. in lakhs except per share data)

S. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Half Year ended
		30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019
1	Total income from operations	8,336.58	9,458.20	11,388.77	19,864.80
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional Items)	(447.96)	(567.69)	(2,958.06)	(1,219.51)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(528.53)	(567.69)	(3,038.63)	(1,219.51)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(346.27)	(369.32)	(1,976.93)	(793.36)
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(367.43)	(353.14)	(1,994.41)	(779.80)
6	Equity Share Capital	671.90	671.90	671.90	671.90
7	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)- (a) Basic : (b) Diluted :	(5.15) (5.15)	(5.50) (5.50)	(29.42) (29.42)	(11.81) (11.81)

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Stock Exchange websites: [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the company's website [www.ranegroup.com](http://www.ranegroup.com)

**Note:**

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 23, 2020. The Statutory auditors have carried out limited review of these financial results.
- The Company's operations for part of the half year ended September 30, 2020 were suspended on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbreak of COVID-19 pandemic. The results for the half year are, therefore, not comparable with those of the previous periods.
- Exceptional items represents Voluntary Retirement Expenditure of Rs.80.57 Lakhs for the quarter and Half year ended September 30, 2020.
- The company has assessed the impact of COVID-19 on its financial statement based on the internal and external information up to the date of approval of these financial statements and expects to recover the carrying amounts of property, plant and equipment, deferred tax assets, inventories, trade receivables, and other financial assets. While the COVID-19 situation may adversely impact the business in the short term, the management does not anticipate any material medium to long term risks to its business prospects. The company will continue to monitor future economic conditions and update its assessment given the uncertainties associated with the nature and duration of the pandemic.

For Rane Engine Valve Limited  
Sd/-  
L Ganesh  
Chairman

Chennai  
October 23, 2020

